

बाष्पके संचालनालयातील ३२ अस्थायी पदे  
दि.०१/१०/२०१७ ते ३१/१२/२०१७  
पर्यन्त पुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,  
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,  
शासन निर्णय, क्र.बाष्पके-१०१७/प्र.क्र.४८/ कामगार-१,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- ३० ऑक्टोबर, २०१७.

- संदर्भ :-** १) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/  
१२६७/(भाग-२)/२००४/का-१, दि.२५.५.२००४  
२) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.बाष्पके-०२१७/प्र.क्र.१२/  
कामगार -१, दि.१८.०२.२०१७.  
३) प्रभारी संचालक, बाष्पके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र क्र.एसबी.१/जिएल-७०  
/२०१७/२९३०८, दि.१४/०९/२०१७.  
४) शा. नि., वित्त विभाग, क्रमांक- पदनि-२०१६/प्र.क्र.०८/आ.पु.क., दि.०३/१०/२०१७.

**शासन निर्णय :-**

बाष्पके संचालनालयातील मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अहमदनगर व कोल्हापूर या कार्यालयांतील ३३ अस्थायी राजपत्रित व अराजपत्रित पदांना संदर्भ क्र.२ येथील दि.१८.०२.२०१७ च्या शासन निर्णयान्वये दि.३०/०९/२०१७ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासन मंजूरी देण्यात आली होती.

२. बाष्पके संचालनालयातील आस्थापनेवरील अस्थायी राजपत्रित व अराजपत्रित सर्व मंजूर पदांचा सर्वकष आढावा पूर्ण होऊन मा. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने व वित्त विभागाच्या सहमतीने संदर्भ क्र.१ अन्वये आकृतीबंधाबाबतचे आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यामध्ये काही पदे नव्याने निर्माण केलेली आहेत व काही पदे स्थलांतरित केलेली आहेत. सद्यःपरिस्थितीत सर्व पदे आवश्यक असून यापुढेही सर्व पदे वापरण्यात येणार आहेत. यास्तव सोबतच्या विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील ३२ अस्थायी राजपत्रित व अराजपत्रित पदे दि.०१.१०.२०१७ पासून दि.३१.१२.२०१७ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासन मंजूरी देत आहे.

३. पदधारकांना शासनाने वेळोवेळी मंजूर केलेले नेहमीचे भत्ते देण्यात यावेत.

४. यासंबंधी होणारा खर्च मागणी क्रमांक के-४, लेखाशीर्ष "२२३०-कामगार व सेवायोजन (०१) कामगार (१०२) कामाची परिस्थिती व सुरक्षितता (००)(०२) बाष्पके संचालनालय" (२२३० ०५३२) ०१ वेतन" या शिर्षाखाली टाकण्यात यावा व तो २०१७-२०१८ या वित्तीय वर्षाकरिता मंजूर करण्यांत येणाऱ्या अनुदानातून भागविण्यांत यावा.

५. सदरचा शासन निर्णय, वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक: पदनि-२०१६/प्र.क्र.०८/१६/वित्तीय सुधारणा-१, दिनांक ०३/१०/२०१७ अन्वये प्रशासकीय विभागाला प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या [www.maharasharashtra.gov.in](http://www.maharasharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१७१०३०११३१२८९३१० असा आहे. हा शासन निर्णय, डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सतिश भारतीय)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत माहितीस्तव,

- १) मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/ विधान सभा, यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव
- ३) मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव
- ४) मा. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक

प्रति,

१. प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई.
२. सह/उप संचालक, बाष्पके, नागपूर/पुणे/अहमदनगर/नाशिक /कोल्हापूर/सोलापूर.(द्वारा प्र.संचालक, बाष्पके संचालनालय, मुंबई.)
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
६. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
७. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर/पुणे/अहमदनगर/नाशिक /कोल्हापूर/सोलापूर.
८. वित्त विभाग, अर्थसंकल्प-१९/व्यय-१६
९. कार्यासन प्रशासन -१, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
१०. निवड नस्ती (कामगार-१).

**शासन निर्णय, क्र.बाष्के-१०१७/प्र.क्र.४८/कामगार-१, दि. ३० ऑक्टोबर, २०१७ चे सहपत्र**

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदांची संख्या	निर्मिती आदेश
१	२	३	४	५
<b>संचालक, बाष्के संचालनालय, मुंबई यांचे मुख्य कार्यालय</b>				
१	तांत्रिक अधिकारी	रु.९३००-३४८०० ग्रेड पे रु.४६००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१०२००२/१२६७/ (भाग-२)/२००४/ काम-१, दि.२५.५.२००४
२	अधिक्षक	रु. ९३००-३४८०० ग्रेड पे रु.४२००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२२८३/(२७७४)/का-६, दि.१६.५.१९८४
३	लघुलेखक (निम्नश्रेणी)	रु.९३००-३४८०० ग्रेड पे रु.४३००	१	१) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२२८३/(२७७४)/ काम-६, दि.१६.५.१९८४ पुननिर्मित २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८६/(३९५३)/का-८, दि.२५.६.१९९१.
४	कनिष्ठ तंत्र सहाय्यक	रु.९३००-३४८०० ग्रेड पे रु.४३०० (पाच वर्षांच्या सेवेनंतर अभियांत्रिकी पदविधारकास) रु.९३००-३४८०० ग्रेड पे रु.४४००	२	१) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२२८३/(२७७४)/ काम-६, दि.१६.५.१९८४ . २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/१२६७/ (भाग-२)/२००४/काम-१, दि.२५.५.२००४
५	वरिष्ठ लिपिक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२२७३/१८४२४१/ का-३, दि. २०.८.१९७३.
६	दफ्तरी	रु.४४४०-७४४० ग्रेड पे रु.१६००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-२३६६/१०८१/का-३, दि.२९.६.१९६५
७	नाईक	रु.४४४०-७४०० ग्रेड पे रु.१६००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१५८९/(५१३६)/का-६, दि.२९.११.८९.
<b>नागपूर येथील सह संचालक, बाष्के यांचे कार्यालय</b>				
८	वरिष्ठ लिपिक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/का-६, दि.१६.१.१९८७.
<b>पुणे येथील सह संचालक, बाष्के यांचे कार्यालय</b>				
९	उप संचालक, बाष्के (राजपत्रित)	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.५४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/का-६, दि.१६.१.१९८७.
१०	कनिष्ठ तंत्र सहाय्यक	रु.९३००-३४८०० ग्रेड पे रु.४३०० (पाच वर्षांच्या सेवेनंतर अभियांत्रिकी पदविधारकास) रु.९३००-३४८०० ग्रेड पे रु.४४००	२	१) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/का-६, दि.१६.१.१९८७. २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/सीआर- १२६७/(भाग-२)/२००४/का-१, दि.२५.५.२००४

११	लिपिक- टंकलेखक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१४७५/१८२२/(४५८)/ काम-६, दि.६.७.१९७६
१२	चपराशी	रु.४४४०-७४४० ग्रेड पे रु.१३००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१४७५/१८२२/(४५८)/ काम-६, दि.६.७.१९७६
<b>सोलापूर येथील उप संचालक, बाष्पके यांचे कार्यालय</b>				
१३	लिपिक- टंकलेखक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१०६०/१८४३६१/का-३, दि.८.८.१९६०
१४	चपराशी	रु.४४४०-७४४० ग्रेड पे रु.१३००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१०६०/१८४३६१/का-३, दि.८.८.१९६०
<b>नाशिक येथील सह संचालक, बाष्पके यांचे कार्यालय</b>				
१५	सह संचालक, बाष्पके (राजपत्रित)	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.६६००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/सीआर- १२६७/(भाग- २)/२००४/का-१, दि.२५.५.२००४
१६	वरिष्ठ लिपिक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/सीआर- १२६७/(भाग- २)/२००४/का-१, दि.२५.५.२००४
१७	लिपिक- टंकलेखक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-११६८/१००४२८/का-३, दि.९.७.१९७०
१८	चपराशी	रु.४४४०-७४४० ग्रेड पे रु.१३००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-११७९/(१३६४)/ का-६, दि.३१.१०.१९७९
<b>अहमदनगर येथील सह संचालक, बाष्पके यांचे कार्यालय</b>				
१९	सह संचालक बाष्पके राजपत्रित)	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.६६००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/का-६, दि.१६.१.१९८७.
२०	उप संचालक बाष्पके राजपत्रित)	रु. ५६००-३९१०० ग्रेड पे रु.५४००	१	---
२१	वरिष्ठ लिपिक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००	१	---
२२	लिपिक- टंकलेखक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००	१	---
२३	चपराशी	रु.४४४०-७४४० ग्रेड पे रु.१३००	२	---
<b>कोल्हापूर येथील सह संचालक, बाष्पके यांचे कार्यालय</b>				
२४	सह संचालक बाष्पके (राजपत्रित)	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.६६००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/सीआर- १२६७/ (भाग- २)/२००४/का-१, दि.२५.५.२००४
२५	उप संचालक बाष्पके (राजपत्रित)	रु. १५६००- ३९१०० ग्रेड पे रु.५४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/का-६, दि.१६.१.१९८७.

२६	वरिष्ठ लिपिक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.आस्थापना-१०२००२/सीआर- १२६७/ (भाग- २)/२००४/का-१, दि.२५.५.२००४
२७	लिपिक- टंकलेखक	रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००	१	शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,ई- २२८३/(२७७४)/ काम-६, दि.१६.५.१९८४
२८	चपराशी	रु.४४४०-७४४० ग्रेड पे रु.१३००	२	१) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-११७९/(१३६४)/का-६, दि.३१.१०.१९८९. २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.एसबीई-१७८३/(२६७५)/का-६, दि.१६.१.१९८७.
		एकूण	३२	

(सतिश भारतीय)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.